

नगर परिषद, मानवता

मुख्याधिकारी यांचेकडून

जाहिर सूचना

जा.क्र.२०२५/आ.वि./नपामा/५४५.— “महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५” चा महाराष्ट्र, अऱ्यादेश क्र. ५ च्या कलम ३ (१) अन्वये मला प्राप्त अधिकारानुसार मी मुख्याधिकारी, नगर परिषद मानवत यांद्यारे उक्त अध्यादेशाच्या प्रयोजनार्थ मानवत नगर परिषदेकडून पुरविण्यात येत आसलेल्या विभागानिहाय लोकसेवा, नियत कालमर्यादा, पदनिर्देश अधिकारी, प्रथम आणि द्वितीय अपेलीय प्राधिकारी या वाबी खालील नमूद केल्यामाणे अधिसूचित करीत आहे:-

परिषिद्ध

जन्म मृत्यु विभाग

अ.क्र.	लोकसेवी सूची	आवश्यक कागदपत्र	शुल्क	कालमर्यादा	पदनिर्देशक अधिकारी	प्रथम अपेलीय अधिकारी	द्वितीय अपेलीय प्राधिकारी
१	जन्म प्रमाणपत्र देणे	१. विहित नमून्यातील अर्ज	नगर परिषद सतरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	जन्म व मृत्यु नोंदणी अधिनियम १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विमाग प्रमुख)	कार्यालयीन अधिकारक	मुख्याधिकारी
२	मृत्यु प्रमाणपत्र देणे	विहित नमून्यातील अर्ज	नगर परिषद सतरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	जन्म व मृत्यु नोंदणी अधिनियम १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विमाग प्रमुख)	कार्यालयीन अधिकारक	मुख्याधिकारी

मालमता कर विभाग

अ.क्र.	लोकसेवी सूची	आवश्यक कागदपत्र	शुल्क	कालमर्यादा	पदनिर्देशक अधिकारी	प्रथम अपेलीय अधिकारी	द्वितीय अपेलीय प्राधिकारी
१	मालमता कर उतारा देणे	१. विहित नमून्यातील अर्ज २. थकबाबी नसल्याचा दाखला	नगर परिषद सतरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	कर निरीकक	कार्यालयीन अधिकारक	मुख्याधिकारी
२	थकबाबी नसल्याचा दाखला देणे	विहित नमून्यातील अर्ज	नगर परिषद सतरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	कर निरीकक	कार्यालयीन अधिकारक	मुख्याधिकारी
३	अ) दस्तावेजाचे आधारे मालमता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे ब) वारसा हक्काने मालमता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे	१. विहित नमून्यातील अर्ज २. थकबाबी नसल्याचा दाखला ३. मालकी हक्काची कागदपत्रे / नोंदणीकृत खरेदीखत/बळीस पत्र /वाटणीपत्र/वारसा प्रमाणपत्र व इतर	नगर परिषद सतरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीकक	कार्यालयीन अधिकारक	मुख्याधिकारी

४	नव्याने कर आकारणी करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. भोगवटा प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधिकारी
५	पुनःकर आकारणी करणे	विहित नमुन्यातील अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधिकारी
६	कराची मानणीपत्र तयार करणे	विहित नमुन्यातील अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधिकारी
७	कर माफी खडणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबांकी नसल्याचा दाखला	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधिकारी
८	राहिवास नसलेल्या मालमताना करात सुट मिळणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबांकी नसल्याचा दाखला	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधिकारी
९	स्वयं मुल्यांकन	विहित नमुन्यातील अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधिकारी
१०	आदेष्य नोंदवणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबांकी नसल्याचा दाखला	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधिकारी
११	उपविभागामध्ये मालमता विभाजन	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबांकी नसल्याचा दाखला ३. मालकी हक्काची कागदपत्रे (खरेदीखवत, वाटणीपत्र, बक्षीसपत्र इ.)	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधिकारी
१२	मालमता पाडणे व पुनःबोधणी आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबांकी नसल्याचा दाखला	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कर निरीक्षक	कार्यालयीन अधिकारी

पाणीपटी विभाग

अ.क्र.	लोकसंवेदी सूची	आवश्यक कागदपत्र	शुल्क	कालमर्यादा	पदनिर्देशक अधिकारी	प्रथम अमिल्य अधिकारी	द्वितीय अमिल्य प्राधिकारी
१	नवीन नळ जोडणी	१. विहित नमुन्यातील अर्ज २. जागा मालकी कागदपत्रे ३. थकबांकी नसल्याचा दाखला	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणीपुरवठा अधियंता	कार्यालयीन अधिकारी	मुख्याधिकारी
२	मालकी हक्कात बदल करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. जागा मालकी कागदपत्रे ३. थकबांकी नसल्याचा दाखला	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	पाणीपुरवठा अधियंता	कार्यालयीन अधिकारी	मुख्याधिकारी

३	नळ जोडणी आकारमध्ये बदल करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन अधिकार	मुख्याधिकारी
४	तात्पुरते/कायमरकरणी नक्ळगोडणी करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन अधिकार	मुख्याधिकारी
५	फुन्जोडणी करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन अधिकार	मुख्याधिकारी
६	वापरमध्ये बदल करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन अधिकार	मुख्याधिकारी
७	पाणी देयक तयार करणे	विहित नमुन्यातील अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन अधिकार	मुख्याधिकारी
८	दंतबंद प्रसवाना	१. विहित नमुन्यातील अर्ज २. थकबाकी नसल्याचा दाखला	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन अधिकार	मुख्याधिकारी
९	प्लॉबर प्रवाना नुतनीकरण करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. ईशांकिक अहंवेतवाचे प्रमाणपत्र ३. थकबाकी नसल्याचा दाखला	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन अधिकार	मुख्याधिकारी
१०	थकबाकी नसल्याचा दाखला	विहित नमुन्यातील अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन अधिकार	मुख्याधिकारी
११	गाडुरुस्त मीटर तक्रार करणे	विहित नमुन्यातील अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन अधिकार	मुख्याधिकारी
१२	आनाधिकृत नळजोडणी तक्रार करणे	विहित नमुन्यातील अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन अधिकार	मुख्याधिकारी
१३	पाण्याची दवाव क्षमता तक्रार	विहित नमुन्यातील अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन अधिकार	मुख्याधिकारी
१४	पाण्याची गुणवता तक्रार	विहित नमुन्यातील अर्ज	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन अधिकार	मुख्याधिकारी
१५	पाणी उपसा करणेसाठी केंद्रीय भूगतल सर्वेक्षण विभाग (अथवा इतर संबंधित विभाग) यांचे ना-हरकत प्रमाणपत्रा करीता नागरी स्थानिक स्वास्थ्य संस्थेचे पाणी अनुपलक्ष्यता प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. न.प.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	पाणीपुरवठा अभियंता	कार्यालयीन अधिकार	मुख्याधिकारी
		३. ना-हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र घेणेबाबतचे च पर्जन्य व पर्जन्य चल पुनर्भरण करणेबाबतचे प्रतिज्ञापत्र					
		४. शासनाने वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदांवरे					

प्रवाना / ना-हरकत विभाग

अ.क्र.	लोकसेवी सूची	आवश्यक कागदपत्र	शुल्क	कालमधादा	पदनिर्णयक अधिकारी	प्रथम अपिलिय अधिकारी	द्वितीय अपिलिय प्राधिकारी
१	व्यापार/व्यवसायसाठी ना हरकत प्रमाणपत्र गिळणे	योग्य प्रकारे भरलेले अर्जं	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
२	मंडपाती नाहरकरत प्रमाणपत्र मिळणे	१. योग्य प्रकारे भरलेले अर्जं २. रस्ता पुनर्खापन करार	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
३	नवीन प्रवाना मिळणे प्रमाणपत्र मिळणे	१. ओळखपत्र २. लीजडीड/लीगल ऑफ्युंपसी हॉक्युमेंट ३. योग्य प्रकारे भरलेले अर्जं ४. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४	प्रवान्याचे नुतनीकरण	१. योग्य प्रकारे भरलेले अर्जं २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
५	प्रवाना हस्तांतरण	१. योग्य प्रकारे भरलेले अर्जं २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
६	प्रवाना दुर्घम प्रत	१. योग्य प्रकारे भरलेले अर्जं २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
७	व्यवसायाचे नाव बदलणे	१. योग्य प्रकारे भरलेले अर्जं २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
८	व्यवसाय बदलणे	१. योग्य प्रकारे भरलेले अर्जं २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
९	प्रवाना/घारक भागीदाराचे नाव बदलणे	१. योग्य प्रकारे भरलेले अर्जं २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
१०	आगीदारांच्या संखेत बदल (वाळ/कमी)	योग्य प्रकारे भरलेले अर्जं	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
११	प्रवाना रद्द करणे	योग्य प्रकारे भरलेले अर्जं	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
१२	कालबाब्ड प्रवानासाठी नुतनीकरण सूचना	१. योग्य प्रकारे भरलेले अर्जं २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
१३	जाहिरात प्रवाना/आकाश चिन्ह प्रवाना व प्रवाना नुतनीकरण	१. योग्य प्रकारे भरलेले अर्जं २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी

१४	नवीन रिनेमा चित्रीकरण प्रवाना व प्रवाना नुतनीकरण	१. योग्य प्रकारे भरलेले अर्ज २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
१५	व्यवसाय प्रवाना स्वयं नुतनीकरण	१. विहित नमुन्यातील अर्ज २. कोणतीही थकबाबी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस रचना सहायक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
१६	लॉंजिंग हाऊस प्रवाना देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासनाने वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे	शासनाचे सूचनातुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस मुख्याधिकारी	जिल्हा सहाय्यकता (नगरपरिषद प्रशासन)	विभागीय सहाय्यकता (नगरपरिषद प्रशासन)
१७	लॉंजिंग हाऊस प्रवान्याचे नुतनीकरण करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासनाने वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे	शासनाचे सूचनातुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस मुख्याधिकारी	जिल्हा सहाय्यकता (नगरपरिषद प्रशासन)	विभागीय सहाय्यकता (नगरपरिषद प्रशासन)
१८	मंगल कार्यालय/समाग्र वर्गेरे प्रवान्याचे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासनाने वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे	शासनाचे सूचनातुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस मुख्याधिकारी	जिल्हा सहाय्यकता (नगरपरिषद प्रशासन)	विभागीय सहाय्यकता (नगरपरिषद प्रशासन)
१९	मंगल कार्यालय/समाग्र वर्गेरे प्रवान्याचे नुतनीकरण करणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासनाने वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे	शासनाचे सूचनातुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस मुख्याधिकारी	जिल्हा सहाय्यकता (नगरपरिषद प्रशासन)	विभागीय सहाय्यकता (नगरपरिषद प्रशासन)
२०	फेरीवाले नोंदवणी प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासनाने वेळोवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे	शासनाचे सूचनातुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस मुख्याधिकारी	जिल्हा सहाय्यकता (नगरपरिषद प्रशासन)	विभागीय सहाय्यकता (नगरपरिषद प्रशासन)

नगर रचना विभाग

अ.क्र.	लोकसेवेची सूची	आवश्यक कागदपत्र	शुल्क	कालमर्यादा	पदनिंदेशक आधिकारी	प्रथम अधिकारी	द्वितीय अधिकारी	द्वितीय अधिकारी
१	झोन दाखला देणे ना हरकत प्रमाणपत्र मिळाणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. ७/१२ उतार/सिटी सर्वे उतारा ३. मोजणी नकाशासिटी सर्वे नकाशा	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	७ दिवस संबंधीत विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
२	भाग नकाशा देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. ७/१२ उतार/सिटी सर्वे उतारा ३. मोजणी नकाशासिटी सर्वे नकाशा	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३ दिवस संबंधीत विभाग प्रमुख	कार्यालयीन अधीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	कार्यालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी

३	बांधकाम प्रवाना देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. वारत्पुरिशारदाचा दाखला ३. मालकी हक्काची कागदपत्रे ४. बांधकाम नकाशा आराखडा ५ प्रती ५. मोजणी नकाशा ६. मंजूर रेखांकनाची प्रत	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	६० दिवस	संबंधीत विभाग प्रमुख	कायालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
४	जोते प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	संबंधीत विभाग प्रमुख	कायालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
५	भोगवटा प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र ३. जोते प्रमाणपत्र ४. घरमालक/वारस्तुप्रिशारद याचे पुर्णत्वाचे स्वयंघोषणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस	संबंधीत विभाग प्रमुख	कायालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी
६	मूलीगत दुरसंचार वाहिनी (आँटीकल फायबर केबल) टारफ्याकरीता प्रवान्नी देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. नगर विकास विभाग शासन २०२१/C.R.242/UD-20 दि. १९/१२/२०२२ मधील Schedule-III तुसार आवश्यक कागदपत्रे ३. शासनाद्वारे वेळोवेळी विहित करील अशी अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगर विकास विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२१/C.R.242/२४२/UD-20/दि. १९/१२/२०२२ ३. शासनाद्वारे वेळोवेळी विहित करील अशी अशी इतर आवश्यक कागदपत्रे	शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२१/C.R.242/२४२/UD-20/दि. १९/१२/२०२२ ३. शासनाद्वारे वेळोवेळी विहित करील अशी अशी इतर आवश्यक कागदपत्रे	मुख्याधिकारी मधील Schedule-IV तुसार खालिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क ६० दिवस	जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन) दि. १९/१२/२०२२	विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन)
७	मोबाईल टॉपर प्रवाना	१. विहित नमुन्यातील अर्ज २. माहिती तोत्रज्ञान यानी दिलेला प्रवाना ३. संबंधित इमारतीच्या मालकी हक्काचा पुरावा ४. वैध भाडेकरणामा ५. स्थानाचा नकाशा (१:१००) ६. ज्या इमारतीवर टॉपर उभारायचा आहे त्याचा येद्य भोगवटा प्रमाणपत्र ७. संबंधित इमारतीच्या/जमीनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र	शासनाने विहित केलेले व नगरपरिषद/नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर	६० दिवस	रचना सहायक	कायालयीन अधीक्षक	मुख्याधिकारी

		८. सक्षम प्राधिका-याचे अग्निशमन ना-हरकत दाखला		
		९. समक्ष प्राधिका-याचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र		
		१०. पर्यावरण विभागाची ना-हरकत		
		११. संबंधित नागरिक खालिक स्वराज्य संशोध ना-देय प्रमाणपत्र		
		१२. शासन वेळोदेली निश्चित करेल असे इतर आवश्यक प्रवाने/दस्तऐवज		

वांदकाम विभाग

अ.क्र.	लोकसेवेची सूची	आवश्यक कागदपत्र	शुल्क	कालमर्यादा	पदनिर्देशक अधिकारी	प्रथम अपित्य अधिकारी	द्वितीय अपित्य प्राधिकारी
१	रस्ता खोदाई प्रवाना देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. न.प. या कोणतीही थकावाकी नसल्याचे प्रमाणपत्र	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस (स्थापत्य)	नगर अभियंता	कायलीयन अधीक्षक	मुख्याधिकारी
२	रस्तावरील खड्डे बुजिठे	३. शासनाने वेळोदेली विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे	स्थानिक स्तरावर निश्चित केलेले दर	५ दिवस	विभाग प्रमुख	कायलीयन अधीक्षक	मुख्याधिकारी
३	गटावरील झाकणे सुस्थितीत ठेवणे	४. पुराव्यासह अर्ज उदा. जिओ टॅग केलेले फोटो इत्यादी	स्थानिक स्तरावर निश्चित केलेले दर	५ दिवस	विभाग प्रमुख	कायलीयन अधीक्षक	मुख्याधिकारी
४	जलनिःसरण जोडणी देणे	५. विहित नमुन्यातील अर्ज २. जागा मालकी कागदपत्रे ३. थकावाकी नसल्याचा दाखला	स्थानिक स्तरावर निश्चित केलेले दर	१५ दिवस	कनिष्ठ अभियंता	कायलीयन अधीक्षक	मुख्याधिकारी

आरोग्य विभाग

अ.क्र.	लोकसेवकी सूची	आवश्यक कागदपत्र	सुनुक्त	कालमयदा	पदनिर्देशक अधिकारी	प्रथम अधिकारी	द्वितीय अधिकारी
१	महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५ मधील कलम ८ मधील तरतुदीनुसार वृक्ष तोड परवानगी देणे	१. विहित नमुन्यातील अर्ज २. शासनाने वेळेवेळी विहित करील अशी आवश्यक कागदपत्रे	स्थानिक स्तरावर विहित पद्धतीने मंजुर केलेले शुल्क	४५ दिवस प्राधिकरणाचे वृक्ष अधिकारी	नियोजन प्राधिकरणाचे मुख्याधिकारी	नियोजन प्राधिकरणाकडील वृक्ष प्राधिकरण	
२	शहरात स्वच्छता ठेवणे	पुराव्यापह अर्ज उदा. जिओ टॅग केलेले फोटो इत्यादी	स्थानिक स्तरावर निश्चित केलेले दर	१ दिवस विभाग प्रमुख	कार्यालयीन अधिकारी	मुख्याधिकारी	
३	राज्य खाद्य परवान्याकरीता नागरी स्वराज्य संस्थांचा नाहरकरत दाखला	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संविधित न.प.ची कोणतीही थकबाबीकी नसल्याचे प्रमाणपत्र ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना/ कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबताची कागदपत्रे ४. शासनाद्वारे वेळेवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस स्वच्छता निरीक्षक	कार्यालयीन अधिकारी	मुख्याधिकारी	
४	राज्य खाद्य परवान्याकरीता नागरी स्वराज्य संस्थांचा आरोग्य विषयक नाहरकरत दाखला	१. विहित नमुन्यातील अर्ज २. संविधित न.प.ची कोणतीही थकबाबीकी नसल्याचे प्रमाणपत्र ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना/ कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबताची कागदपत्रे ४. शासनाद्वारे वेळेवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे	नगर परिषद स्तरावर निश्चित केलेले दर	३० दिवस स्वच्छता निरीक्षक	कार्यालयीन अधिकारी	मुख्याधिकारी	

मुख्याधिकारी
नार परिषद मानवत